

Date: 17.02.2022

To,
The Listing Compliance
BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai- 400001

BSE Scrip Code: 541601

Subject: Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015-Postal Ballot Result.

Dear Sir/Ma'am

In Compliance with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015 Enclosed please find the newspaper advertisements for declaration of the result of the resolution mentioned in the Postal Ballot Notice dated January 12, 2022 published in the "Active Times" and "Mumbai Lakshadeep" on February 17, 2022.

Kindly take the same on your record and acknowledge the same.

Thanking You.

Yours Truly,

For, RAJNISH WELLNESS LIMITED

Rajnish Kumar
RAJNISHKUMAR SINGH
DIRECTOR
DIN: 07192704





PUBLIC NOTICE
That Late AMRITLAL RAMDEV GUPTA absolutely owner of SRA Flat No. 606, 6th Floor, Juhu Ekta (SRA) Co-op. Hsg. Society Ltd., CTS No. 561, Beach Scare "B", A.B. Nair Road, Adjacent to Novotel Hotel, Juhu, Mumbai 400049, now his wife Smt. SUMITRA AMRITLAL GUPTA transfer the said Flat in her name through the concern S.R.A. office, if anyone has any objection in this regard, please inform the concerned society/ Advocate in writing within 15 days.
Sd/- Advocate Smt. Pooja P. Gajjar, 701, Prakash Anand Bhuvan, Turel Pakhadi Road, Opp. Jhanvi Hospital, Malad (West), Mumbai: 400 064.
Email id: advpoojagajjar@gmail.com
Place: Mumbai Date: 17/02/2022

PUBLIC NOTICE
DIRECTOR RETIREMENT NOTICE:
Dated: - 30/06/2021
In Har Infrastructure P. Ltd. Retired Partner is 1. Mohan J. Senghani 2. Purshottam J. Senghani
Continue Director is 1. Narshi A. Senghani 2. Chandulal J. Senghani
In future any Notice from Income-Tax, GST & Other Departments and other Creditors. (Direct Tax-Indirect Tax) is Liability is only for One Director Name is Narshi Amrutlal Senghani. No any Previous Director.
Place: Mumbai Date: 17-02-2022

Public Notice: Loss of ID card
ICICI Bank
Reg. Office: ICICI Bank Ltd., ICICI Bank Tower, Near Chakral Cucle, Old Padra Road, Vadodra-390007.
Corporate Office: ICICI Bank Tower, Bandra Kuria Complex, Bandra (W.), Mumbai-400051
This is to bring to the notice of the general public that one ID Card of Mr. Ketan Katke issued by ICICI Bank Ltd. having ID card no. 2220813 has been found missing and/or lost on 14/02/2022. Anyone, who finds the said ID card, is requested to return the said ID card to the Manager Debt Services & Management Group, ICICI Bank Limited, 1st Floor, C Wing, Autumn Estate, Nr.Chandivali Studio, Opp Mhada Colony, Chandivali, Andheri (E), Mumbai - 400072.
Therefore, all the customers of ICICI Bank Limited are hereby notified not to make any payment to any unauthorised person holding the said ID card no.2220813.
Please take further notice that anybody making payment to any person holding the said ID card shall do so at his/her own costs, risk and peril and ICICI Bank shall not be bound and/or responsible for any payment.
Date: 17/02/2022 Sd/-
Place: Mumbai For ICICI Bank Limited

Public Notice
I am investigating the title of MR. SAREMAL HEERACHAND SOLANKY who is sole and single owner vide registered Deed of Release/ Relinquishment of Share In An Immovable Property dated 22nd December, 2021, bearing document number BDR9 - 15166 - 2021, registered with the Sub-Registrar of Assurance, Andheri Taluka, on 22/12/2021, in respect of schedule property on the terms and conditions therein
All persons having or claiming any right, title interest, claim and demand of whatsoever nature into or upon the said Flat or any part thereof by way of sale, gift, lease, lien, release, charge, trust, mortgage, maintenance, easement or otherwise howsoever and/or against the owner are hereby required to make the same known in writing to the undersigned supported with the original documents at A/54, Kanyakuman CHSL, Sir M V Road, Andheri East, Mumbai 400069, within 14 days from the date of publication of this notice failing which, the claims etc. if any, of such person(s) shall be considered to have been waived and/or abandoned, and the transaction between the owner and my clients i.e. Mr. Jaikumar Vinod Pitroda and Mr. Sagar Vinod
Schedule of the property
Flat No. 1, Ground Floor, Maheshwar Kiran-2, SantacruzMaheshwarKiran Co-operative Housing Society Limited, Plot No. 4, Besant Street, Santacruz West, Mumbai 400054, admeasuring 55.10 square meters built-up area situated on the land bearing C.T.S. No. H-11 Village - Bandra H, Taluka - Andheri, District Mumbai Suburban
Place: Mumbai.
Sd/-
SMEET VIJAY SHAH,
Advocate High Court.
Registration No. MAH/5683/2021

Public Notice
TAKE NOTICE THAT, I am investigating the unencumbered right, title and interest on behalf of the intending purchasers who want to purchase a residential Flat i.e. Flat No. 42, Fourth Floor, Sai Siddhi Co-operative Housing Society Limited, Azad Road, Andheri East, Mumbai 400069, admeasuring 47.6 square meters built-up area, (hereinafter referred to as "the said Flat").
It is further informed to me that Agreement dated 11th July, 1983 from S A Contractor & Co. in favour of Mr. Oommen Koshy Oommen and Deed of Transfer or Agreement of Sale dated 22nd April, 1999 from Mr. Oommen Koshy Oommen to Mrs. Rita Samir Parikh, are lost or misplaced, for which the owner has lodged Police N.C./F.I.R. in Lost Property Register bearing Entry No. 567/2022, Dated, 15th February, 2022, with Andheri Police Station, Andheri East, Mumbai 400069.
All persons having or claiming any right, title interest, claim and demand of whatsoever nature into or upon the said Flat or any part thereof by way of sale, gift, lease, lien, release, charge, trust, mortgage, maintenance, easement or otherwise howsoever and/or against the owner are hereby required to make the same known in writing to the undersigned supported with the original documents at A/54, Kanyakuman CHSL, Sir M V Road, Andheri East, Mumbai 400069, within 14 days from the date of publication of this notice failing which, the claims etc. if any, of such person(s) shall be considered to have been waived and/or abandoned, and the transaction between the owner and my clients shall be completed.
Place: Mumbai.
Sd/-
SMEET VIJAY SHAH,
Advocate High Court.
Registration No. MAH/5683/2021

PUBLIC NOTICE
This is to inform all with this notice that Late Mr. Rammiklal Chhaganlal Thosani and Late Mrs. Pushpa Rammiklal Thosani are the members of Flat No. 45, Mahavir Krupa CHS Ltd., Station Road, Maharana Pratap Road, Bhayander (West), Dist : Thane - 401101 as per my Clients (Mr. Manharlal Rammiklal Thosani, Smt. Sheelaben wife of Late Mr. Manish Thosani, Mr. Pradeep Rammiklal Thosani, Mr. Mahesh Rammiklal Thosani and Mrs. Ushaben Girishkumar Vipani), Mr. Rammiklal Chhaganlal Thosani Expired on 04/09/1997 and his wife Mrs. Pushpa Rammiklal Thosani Expired on 26/01/2017. My clients are applying for the transfer of the said flat and shares (100% share of Mr. Rammiklal Thosani) as their legal heirs. After that my clients will become 100% owners (Equal Share) of the above said flat. So if anybody has any claim/objection for the same should contact in writing at the above said address or at Shop No. 02, Pearl CHS Ltd., Behind Jain Temple, 60 Feet Cross Road, Bhayander (West), Tal & Dis : Thane - 401101. Within 14 days from the date of publication of this notice. There after no claim shall be considered. Please note the same.
Sd/-
ADVOCATE SACHIN A. NAIK
Advocate High Court

RAJNISH WELLNESS LIMITED
CIN: L52100MH2015PLC265526
Registered Office: C Plot No. 24, ABCD, Govt. Industrial Estate, Charkop, Kandivali (West), Mumbai - 400 067, Telephone: +91-22-2806-8044.
Website: www.rajnishwellness.com
ANNOUNCEMENT OF RESULT OF POSTAL BALLOT
Pursuant to provision of section 108 and 110 of the Companies Act, 2013 read with Rule 20 and 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015, approval of Members of the Company was sought by means of Postal Ballot (including E-voting) on the Resolution set out in Notice of the Postal Ballot dated 12th January, 2022. Mr. Jaymin Modi, Proprietor of M/s. Jaymin Modi & Co., Practicing Company Secretaries, as the Scrutinizer by the Board for conducting the Postal Ballot (only through Remote E-voting process), carried out the scrutiny of all the remote E-votes received upto 15th February, 2022 till 5.00 P.M. being the last date for receipt of voting and submitted his report on Wednesday, 16th February, 2022. Based on the Scrutinizer's Report dated 16th February, 2022, the result of the Postal Ballot is as under:
Result of Postal Ballot
Item No. 1: Special Resolution: Migration Of Listing / Trading Of Equity Shares Of The Company From SME Platform Of BSE Ltd (BSE - SME) To Main Board Of BSE Ltd As Well As On Main Board Of National Stock Exchange of India Limited.
Particulars e-voters Postal Ballot Forms Total e-voters Postal Ballot Forms Total %
Assent 16 - - 16 164760 - 164760 81.34
Dissent 1 - - 1 37800 - 37800 18.66
Total 17 - - 17 202560 - 202560 100.00
The above resolutions have been passed with the requisite majority.
The result of Postal Ballot has been communicated to the Stock Exchanges and also posted on Company's website at www.rajnishwellness.com
Rajnish Wellness Limited
Sd/-
Mr. Rajnishkumar Surendra Prasad Singh
Chairman & Managing Director
DIN: 07192704
Place: Mumbai
Date: 16.01.2022

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE
RANGAVALI NO. 1 CO-OP. HSG. SOC. LTD.
Add :- Opp. Sachin Industrial Estate, Shelar Pada, Kolbad, Thane (W.), Tal. & Dist. Thane - 400 601
Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 02/03/2022 at 1:30 p.m.
Respondents - 1) Shri. Sheikh Abdul Rahim Sheikh, 2) Shri. Abdulgani Hajimohammad Tade, 3) Shri. Shamsuddin Hajimohammad Tade, 4) M/s. Agarwal & Co. through Partner, i) Smt. Sheela Omprakash Gupta, ii) Smt. Seema Omprakash Gupta, iii) Smt. Vanita Omprakash Gupta, iv) Shri. Makrand Yashwanth Paranjape, v) Smt. Manisha Madhav Natu and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will not take.
Description of the property -
Mauje Panchpakhandi, Tal. & Dist. Thane
Old Survey No. New Survey No. Hissa No. Plot No. Area
- 13 2 - - 1600 Sq. Mtrs
- 14 10 B - - 18.73 Sq. Mtrs
Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegetable Market, Thane (W), Dist - Thane
Pin Code:-400 602, Tel:-022 25331486.
Date : 16/02/2022
Sd/-
Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Thane

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE
SAI-ASHWINI COMPLEX CO-OP. HSG. SOC. LTD.
Add :- At Post-Vasind (Bhoir Aali), Tal. Shahapur, Dist. Thane-421604
Reg. No. TNA/SPR/HSG/(T.C.)31720/2019
Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 28/02/2022 at 4:00 p.m.
Respondents - 1) M/s. Sunrise Enterprises through Shri. Rajkumar Raghunath Bakshi, 2) Shri. Subhash J. Patil and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will not take.
Description of the property -
Mauje Vasind, Tal. Shahapur, Dist. Thane
Old Survey No. New Survey No. Hissa No. Plot No. Area
- 209 5 - 209/5/1 165.76 Sq. Mtrs
- 209/5/2 171.00 Sq. Mtrs
- 209/5/3 213.00 Sq. Mtrs
- 209/5/4 255.00 Sq. Mtrs
- 209/5/5 454.50 Sq. Mtrs
Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegetable Market, Thane (W), Dist - Thane
Pin Code:-400 602, Tel:-022 25331486.
Date : 16/02/2022
Sd/-
Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Thane

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE
SHRI MANGAL MURTI CO-OP. HSG. SOC. LTD.
Add :- Near Anita Mangal Karyalay, Kulgaon, Badlapur, Tal. Ambernath, Dist. Thane
Reg. No. TNA/ULR/HSG/(T.C.)4236/1991-92
Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 02/03/2022 at 12:00 p.m.
Respondents - 1) M/s. Siddhivinayak Enterprises, Partnership Firm through Partner Shri Motilal D. Bhanushali, 2) Kusanan Augustine Fernandes, 3) Kanit Augustine Fernandes, 4) Rita Augustine Fernandes, 5) Rosin Augustine Fernandes, 6) Luigi Augustine Fernandes and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will not take.
Description of the property -
Mauje Kulgaon, Tal. Ambernath, Dist. Thane
Old Survey No. New Survey No. Hissa No. Plot No. Area
- 88 07 01 497.49 Sq. Mtrs
Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegetable Market, Thane (W), Dist - Thane
Pin Code:-400 602, Tel:-022 25331486.
Date : 16/02/2022
Sd/-
Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Thane

VISION CORPORATION LIMITED
Regd. Office : 2/A, 2nd Floor, Citi Mall, Link Road Andheri (West), Mumbai MH 400053
CIN : L24224MH1995PLC086135
Statement of Standalone Unaudited Results for the quarter ended 31st December, 2021
(Rs in Lakhs)

Particulars	Quarter ended 31.12.2021 (Unaudited)	Nine month ended 31.12.2021 (Unaudited)	Quarter ended 31.12.2020 (Unaudited)	Quarter ended 31.03.2021 (Audited)
Total Income from Operations (Net)	83.80	134.00	540.69	616.20
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	(8.91)	(11.24)	3.62	4.44
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	(8.91)	(11.24)	1.16	1.38
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(8.91)	(11.24)	2.46	3.06
Equity Share Capital	1,997.01	1,997.01	1,997.01	1,997.01
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as of 31.03.2021	Rs 204.51 Lakhs			
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -				
1. Basic	(0.04)	(0.05)	0.01	0.02
2. Diluted	(0.04)	(0.06)	0.01	0.02

NOTE : The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and at Company's website at www.vinayaktex.com
By Order of the Board
For Vision Corporation Limited
Ashok Kumar Mishra
Director
Mumbai,
February 16, 2022

PUBLIC NOTICE
Take notice that current owner of Residential Flat No. 304 on 3rd Floor, in WING 'A' in building to be constructed & known as "CASA BELLISIMO" in Gorai Laxmi Co-Operative Housing Society Ltd., at Gorai-II, Borivali-(West), Mumbai-92 are Mrs. Nandita Hiren Joshi & Mr. Hiren Joshi.
By Agreement for Sale Dated 16-9-2015 between M/s. Jaydev Realtors Pvt. Ltd. of its Director Mr. Bipin V. Lodhaviaas Developer of the One Part & Mrs. Nandita Hiren Joshi, Mr. Hiren Nanalal Joshi & Mrs. Nalini Madhukar Salvi, as Purchasers of the Other Part, duly registered vide No. BRL-4-7481-2015 on 19-9-2015 has purchased the said flat No: 304. Mrs. Nalini Salvi expired 10-2-2018 on leaving behind her Mrs. Nandita Hiren Joshi as her only legal heir & representative and thereby the said Flat No: 304 was transferred in our names as joint owners i.e Mrs. Nandita Hiren Joshi (2/3 share of the flat) and Mr. Hiren Joshi (1/3rd share of flat).
We intend to mortgage the said flat with SBI Sion Branch for availing loan. Purpose of this notice is that if any of the heirs and legal representatives of deceased Mrs. Nalini Madhukar Salvi are there & claiming any right or objection of whatsoever they should intimate us in writing within 7 days from date of the publication. Thereafter no claim or objection will be considered.
Sd/-For Pradip Shukla & Co. 302/A, D8, Yogi Prabhakar Society, Yogi Nagar, Borivali West, Mumbai-92.
Date: 17-2-2022.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that the society has received request from SHRI Yajati Dattatray Golalkar for transfer of right, title & interest of deceased Shri. Dattatray Vynkatesh Golalkar the owner of flat no. DX-44. The Greater Bombay Secondary Teachers Co Op Hsg society (Registration no. Bom/KWHS/G/TC/288 OF 1986-87), having address at Dara Contractor Colony, Near R.T.O. Andheri West Mumbai 400053, in his name as nominee & legal heir of deceased.
Any person/persons having any objection of whatsoever nature is/are hereby required to make the same known in writing to the secretary. The Greater Bombay Secondary Teachers Co-Op Hsg Society, having address at, Dara Contractor Colony, (Teachers Colony), Near R.T.O. Andheri West Mumbai 400053, within 15 (Fifteen) days from the date hereof, otherwise the transfer request in respect of said flat no. DX-44 shall be effected in favour of said Shri. Yajati Dattatray Golalkar without reference to any claims & the same, if any will be considered as waived-
Place: Mumbai Sd/-
Date : 17/02/2022. Sect.
The G.B.S.T. Co.Op.Hsg.Soc.Ltd.

VENTURA GUARANTY LIMITED
Regd Office: 'I-Think Techno Campus', B-Wing, 8th Floor, Pokhran Road No. 2, Off Eastern Express Highway, Thane (West) - 400607; Website: https://venturagaranty.com; E-Mail: investors.vgl@ventura1.com
CIN: L65100MH1984PLC034106
EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31.12.2021 (in Lakhs)

Sr. No.	PARTICULARS	STANDALONE		CONSOLIDATED			
		Quarter ended 31.12.2021 (Unaudited)	Nine Months ended 31.12.2021 (Unaudited)	Quarter ended 31.12.2020 (Unaudited)	Quarter ended 31.12.2021 (Unaudited)	Nine Months ended 31.12.2021 (Unaudited)	Quarter ended 31.12.2020 (Unaudited)
1	Total Income from operations	3.54	158.58	101.95	5,441.36	15,779.32	3,922.49
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(2.41)	140.45	95.68	1,666.93	5,281.20	1,140.17
3	Net Profit/(Loss) before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2.41)	140.45	95.68	1,666.93	5,281.20	1,140.17
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2.41)	140.45	95.68	1,252.97	3,974.68	853.57
5	Total Comprehensive Income for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	-	-	-	1,250.37	3,970.58	858.34
6	Equity Share Capital	319.48	319.48	319.48	319.48	319.48	319.48
7	Reserves(excluding revaluation reserves)	-	-	-	-	-	-
8	Earnings per Share (of Rs. 10/-each) (before extraordinary items) for continuing and discontinued operations)	-	-	-	-	-	-
1. Basic :		(0.08)	4.40	2.99	33.39	106.09	23.68
2. Diluted :		(0.08)	4.40	2.99	33.39	106.09	23.68

Notes :
1 Please take these unaudited standalone and consolidated financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (referred to as "Ind AS") 34 Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time. These unaudited standalone and consolidated financial results of Ventura Guaranty Limited, the 'Company' and its subsidiaries (together referred as 'Group') for the quarter and nine months ended 31st December 2021 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 14th February 2022. The statutory auditors have carried out a limited review of the above unaudited standalone and consolidated unaudited financial results of the Group for the quarter and nine months ended 31st December 2021.
2 Due to lockdown on account of COVID-19, although the capital market were impacted and volatility has increased in the stock market, Ventura Guaranty Limited, being a RBI registered intermediary and its one of the subsidiary being a broker entity has considered among essential services, continued to operate during the lockdown in India and there was no major impact on our business as the capital markets remained open and functioned normally.
3 The Code on Social Security, 2020 ('Code') relating to employee benefits during employment and post-employment received Indian Parliament approval and Presidential assent in September 2020. The Code has been published in the Gazette of India and subsequently on November 13, 2020 draft rules were published and invited for stakeholders' suggestions. The Central Government on 30th March 2021 has deferred the implementation of the said Code and the date on which the Code will come into effect has not been notified. The Company and its subsidiaries will assess the impact of the Code when it comes into effect and will account for the related impact in the period the Code becomes effective.
4 Provision for taxes, employment benefits and other provisions for contingencies have been considered on estimated basis.
5 The Group is engaged in only one segment and as such there is no separate reportable segment as per Ind AS 108 'Operating Segments'.
6 Previous period figures have been regrouped/rearranged wherever necessary.
FOR VENTURA GUARANTY LIMITED
Sd/-
SAJID MALIK
DIRECTOR
DIN: 00400366
Place : Thane
Date : 17/02/2022

Home First Finance Company India Limited
CIN:U65990MH2010PTC240703
Website: homefirstindia.com Phone No.: 180030008425
Email ID: loanfirst@homefirstindia.com
DEMAND NOTICE U/s 13(2)
You the below mentioned borrower has availed loan by mortgaging the schedule mentioned property and you the below mention has stood as borrower/co- borrower guarantor for the loan agreement. Consequent to the defaults committed by you, your loan account has been classified as non- performing asset on 03-02-22 under the provisions of the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (in short SARFAESI Act). We Home First Finance Company India Limited have issued Demand Notice u/s 13(2) read with section 13(1) of the SARFAESI Act to the address furnished by you. The said notices are issued as on 15-02-2022 and these notices state that you have committed default in payment of the various loans sanctioned to you. Therefore, the present publication carried out to serve the notice as the provision of Section 13(2) of SARFAESI Act and in terms of provision to the rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002:

S. No.	Name and Address of the Account, Borrower(s) & Guarantor(s)	Details of the security to be enforced	Total Outstanding as on date of Demand Notice plus further interest and other expenses (in Rs.)
1.	Sandeep Gawli, SHANKUNTALA SANDEEP GAWLI	Flat-No.03, Building No.B15, Samrudhi Complex Survey No. 9, Diksal Village, Opp.Bhivpuri station, Dist Raigad RAIGAD 421503	101,195
2.	Anwar Yusuf Shaikh, RESHMA ANWAR SHAIKH	Flat-306, E-Wing, Third Floor, 1A Tulsi Kalash Tulsi Estates Off Kalyan-Karjat Highway, Near Divya Hotel, Neral, Karjat Raigad 421503	1,304,941
3.	Sekhar Sakharam Pednekar, Sheetal Shekhar Pednekar	Flat No. 207, Shree Sadguru Apartment, Mangaon, Dombivli 421201	1,203,725
4.	Shriramkrishna Prabhakar Dhuri, Nilam Koyande	Flat No. 305, A wing, Uniq Villa, Saket College, Chinchpada Kalyan E Kalyan 421306	1,101,809
5.	Sakubai Bahulal Rathod, Bahulal Rathod	Shop-006, Swastik Plaza, Adivali-Dhokali, Haji Malang Road, Tal-Ambernath Kalyan 421306	484,077
6.	Rupali L Sakat, Sourabh S Chavan	Flat No. 102, Building G, Riddhi Siddhi Complex, Near Balmitra gym kalher reti bundar road kalher tal bhivandi mumbai 421302	1,186,123
7.	Punita Vijay Gupta, Vijay Mallu Gupta	Flat no. 1, Gurushikhar Apartment Adivali dhokali mumbai 421306	1,170,248
8.	Smita s salunkhe, SUSHILA SHSHIKANT SALUNKHE	Flat No. 301, Building 20, Navjeevan Poddar Navjeevan, Gate No. 172/5, Near Tansa Road, Atgaon (W), Tal. Shahapur, Dist. Thane 421604	1,469,041
9.	Galina Mohit Anand, Mohit Bharti Anand, Bharti Krishanlal Anand	Flat No.105, Building No. 30 Maitri Park 114 (part), Village - kalher, Tal - Bhivandi, Dist - Thane Maharashtra 421302	1,343,603
10.	Reshma Ramesh Mane, Ramesh Gulabrao Mane, Rajesh Ramesh Mane	Flat-004, A wing , Tarangan Niwas Plot 18/6, Ganesh nagar, Mharal Gaon,Shahad East Shahad Maharashtra 421301	914,487
11.	Rupali Pradeep Sangale, Santosh Hanumant Khorate	Flat-301, Whistling Woods Park Complex B Wing Sr No 15 H No 2 Near Omkar School Bandhivali Shelu West Tal Karjat Raigad Maharashtra 410101	1,428,568
12.	Imran Khan, Farheen Khan, Jainulabdeen Mohammed rais Khan	Flat-101, First Floor, B wing, Gaurav Regency CHSL, 15 no. Last Bus Stop, Kanakia, Mira Bhayander Road, Thane Maharashtra 401107	2,545,055
13.	Sabrunisha A Sayyad	Flat No. 407, Building-C, Green Earth, Survey No. 89, Village Umroli, Tal. Panvel, Raigad 410206	910,831

You are hereby called upon to pay Home First Finance Company India Limited within the period of 60 days from the date of publication of this Notice the aforesaid amount with interest and cost falling which Home First Finance Company India Limited will take necessary action under the Provisions of the said Act against all or any one or more of the secured assets including taking possession of secured assets of the borrowers, mortgagors and the guarantors. The power available to the Home First Finance Company India Limited under the said act include (1) Power to take possession of the secured assets of the borrowers/guarantors including the rights to transfer by way of lease, assignment or sale for releasing secured assets (2) Take over management of the secured assets including rights to transfer by ways of lease, assignment or sale and realize the secured assets and any transfer as of secured assets by Home First Finance Company India Limited shall vest in all the rights and relation to the secured assets transferred as it the transfer has been made by you.
In terms of the Provisions of the Section 13(1) of the said act, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the normal course of your business), any of the secured assets as referred to above and hypothecated/mortgaged to the Home First Finance Company India Limited without prior consent of the Home First Finance Company India Limited.
Place: Mumbai / Thane /Panvel
Date: 17/02/2022
Signed by: AUTHORISED OFFICER,
Home First Finance Company India Limited

